

## महाराष्ट्र विधानसभा

चौथे अधिवेशन, २०२०

### अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

नागपूर शहरातील गुन्हेगारीवर निर्बंध घालण्याबाबत

(१) ३६० (२३-०३-२०२०). श्री.देवेंद्र फडणवीस (नागपूर दक्षिण पश्चिम), श्री.चंद्रकांत (दादा) पाटील (कोथरुड), श्री.सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (तुळजापूर), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागपूर शहरात दिनांक ७ जानेवारी, २०२० रोजी वा त्यासुमारास दीड तासात दोन व्यक्तींची हत्या झाल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, नागपूर शहरातील गुन्हेगारीवर निर्बंध घालण्याकरिता शासनाकडून कोणत्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. अनिल देशमुख (०४-११-२०२०) : (१) हे खरे आहे.

(२) नागपूर शहरात गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी खालील प्रमाणे उपाययोजना करण्यात आली आहे.

अ) ऑपरेशन क्रॅकडाऊन :- सदर मोहिम पोलीस आयुक्तालय येथील सर्व पोलीस स्टेशन आणि गुन्हेशाखा समवेत प्रभावीपणे सुरु असून सदर मोहिम मध्ये पोलीस स्टेशन येथील अभिलेखावरील असलेले सर्व गुन्हेगारांना चेक करण्यात येते. तसेच शस्त्र जवळ बाळगणारे, शस्त्र घरी लपवून ठेवणारे असे सराईत गुन्हेगारांची चेकींग मोहिम सुरु करण्यात आली आहे.

ब) सराईत गुन्हेगारांचे डोजीयर्स :- शरीर विषयक आणि मालमत्तेविषयक सतत गुन्हे करणारे एकूण ८२७ गुन्हेगारांचे डोजीयर्स तयार करण्यात आलेली आहे.

क) क्राईम/टेक्नीकल, ए.ओ.बी. डाटा पथक :- सदर पथकाने टॉप १० गुन्हेगार, टॉप २० गुन्हेगार, गॅंग गुन्हेगार, ३ पेक्षा जास्त गुन्हे करणारे गुन्हेगार, म.को.का. गुन्हेगार, एम.पी.डी. ए. गुन्हेगार यांचे बुकलेट तयार करण्यात आलेली आहे.

क) **इंटेलिजंस पथक** :- सर्व पोलीस स्टेशन आणि गुन्हेशाखा सर्व युनिट येथे २ अधिकारी आणि ६ कर्मचाऱ्यांचे असे ७६ अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सपोनि दर्जाचे व २२८ कर्मचारी यांचे २ पाळी मध्ये पथक तयार करण्यात आले आहे.

ड) **सी.ओ.सी.संपर्क पथक** :- नागपूर शहरात स्मार्टसिटी प्राजेक्ट अंतर्गत शहरात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे असून त्यामध्ये मुख्य चौकात फेस रिक्गनेशन, नंबर रिक्गनेशन कॅमेरे देखील कार्यरत आहेत. त्यामुळे अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

इ) **दामीनी पथक** :- सदर पथकामध्ये महिला अधिकारी व कर्मचारी असून महिलांच्या गर्दीच्या ठिकाणी तसेच शाळा कॉलेज येथे पेट्रोलिंग करून गुन्ह्यांना आळा घालण्यात येतो.

फ) **अंमली पदार्थ विरोधी पथक** :- नशामुक्त नागपूर संकल्पने अंतर्गत सदर पथक काम करीत असून सन २०१९ मध्ये ११५ प्रकरणात १६३ आरोपींना अटक करून १,६१,१७,३१६ रुपयाचे अंमली पदार्थ व साहित्य जप्ती करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सन २०२० मध्ये ३१ प्रकरणात ४२ आरोपींना अटक करून ४८,९७,६२०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ग) **फरार/पाहिजे आरोपी अटक पथक** :- सदर पथकाने चालू वर्षी ८१ आरोपींना अटक केली आहे.

ह) **जेलरिलीज** :- कैदेतून सुटलेल्या व्यक्तींवर पाळत ठेवण्याचे काम सदर पथक करते.

वुमन हेल्पलाईन क्रमांक २४ तास कार्यान्वीत आहे.

Standard Community Policing Schemes अंतर्गत नागरीकांमध्ये समन्वय साधून विविध चांगले उपक्रम राबविले जातात आणि जेष्ठ नागरीक, डॉक्टर, वकील, प्रतिष्ठित नागरीक यांचे समवेत बैठक घेवून सदर स्कीम राबविण्यात येते.

वरील उपक्रम व उपायायोजनांमुळे शरिराविषयक, मालमत्ते विषयक, महिला, मुल व मुली विषयक गुन्ह्यात मोठ्याप्रमाणात घट झालेली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

### राज्यातील तलाठ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत

(२) ५४८ (१४-०३-२०२०). श्री.संजय सावकारे (भुसावळ), श्री.अनिल बाबर (खानापूर), श्री.अशोक पवार (शिरूर), श्री.चेतन तुपे (हडपसर) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात तलाठ्यांच्या सुमारे १२ हजार ६३६ पदापैकी एकूण १० हजार ३४० पदे भरली असून उर्वरित पदे रिक्त असल्याची बाब माहे जानेवारी, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरची रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. बाळासाहेब थोरात (०२-११-२०२०) :** (१) व (२) राज्यातील तलाठी संवर्गाच्या एकूण-१८०५ रिक्त पदांकरीता महा-आयटी (महापरीक्षा पोर्टल) मार्फत दि.०२.०७.२०१९ ते दि.२६.०७.२०१९ या कालावधीत राज्यभरातील उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेवून पदभरतीची प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. त्यानुसार सद्यःस्थितीत राज्यातील २६ जिल्ह्यातील तलाठी पदभरतीची प्रक्रिया पूर्ण झाली असून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीही देण्यात आलेली आहे. तथापि, उर्वरीत जिल्ह्यांची भरतीप्रक्रिया अंतिम टप्प्यात असतांना, दरम्यानच्या कालावधीत वित्त विभागाने दि. ०४ मे, २०२० च्या शासन निर्णयान्वये, "सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग वगळता कोणत्याही विभागाने कोणत्याही प्रकारची नवीन पदभरती करू नये," असे निदेश दिले आहेत. त्याप्रमाणे सदर शासन निर्णयान्वये घालण्यात आलेले पदभरतीवरील निर्बंध उठल्यावर उर्वरीत जिल्ह्यांतील अंतिम निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

### धुळे जिल्ह्यात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याबाबत

(३) ६२५ (२०-०४-२०२०). श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.हिरामण खोसकर (इगतपूरी), श्री.विकास ठाकरे (नागपूर पश्चिम), श्रीमती सुलभा खोडके (अमरावती), श्री.फारूक शाह (धुळे शहर) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :

(१) धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये नागरीक तसेच पोलिसांच्या घरात होत असलेल्या चो-यांचे वाढते प्रमाण,चैन व मंगळसूत्र हिसकावून पळणे,सुरु असलेले मटक्याचे धंदे, जुगार,अवैध दारू,नशेच्या गोळ्यांची होत असलेली विक्री यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होणे,महिला व युवतींसोबत होत असलेल्या छेडखानीच्या प्रकारामुळे महिलांमध्ये पसरत असलेली असुरक्षिततेची भावना, वाढती गुंडगिरी यावर पोलीस प्रशासनाचे नियंत्रण नसल्याचे माहे डिसेंबर, २०१९ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, धुळे शहरातील नागरिक प्रामुख्याने महिला व अबालवृद्धांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. अनिल देशमुख (०४-११-२०२०) :** (१) नाही.

(२) व (३) महिला व लहान मुलांचे सुरक्षेकरीता दामीनी पथकामार्फत सतत पेट्रोलिंग करून टवाळखोरांवर वेळीच कार्यवाही करण्यात येते. लहान मुले, महिला व जेष्ठ नागरीक यांचे सुरक्षेकरीता प्रतिसाद अॅप तयार करण्यात आले असून सदर अॅपवर आलेल्या कॉल्सला तात्काळ प्रतिसाद देऊन कारवाई करण्यात येते. तसेच जिल्ह्यात ऑलऑऊट स्कीम राबवून अचानक नाकाबंदी करून तपासणी करण्यात येते. तसेच दिवसा व रात्री गस्त घालण्यात येते.

काही गुन्ह्यांच्या आकडेवारीमध्ये अंशतः वाढ दिसत असली तरी परिस्थिती पोलीस प्रशासनाच्या नियंत्रणात आहे.

(४) विलंब झालेला नाही.

#### कोतवाल या संवर्गास चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्याबाबत

(४) ६८८ (१४-०३-२०२०). श्री.वैभव नाईक (कुडाळ), श्री.सुरेश (राजूमामा) भोळे (जळगाव शहर), अॅड.माणिकराव कोकाटे (सिन्नर), श्री.अतुल बेनके (जुन्नर), श्री.निलेश लंके (पारनेर), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.शेखर निकम (चिपळूण), श्री.बबनराव शिंदे (माढा), श्रीमती सुमन पाटील (तासगाव - कवठेमहांकाळ), श्री.यशवंत माने (मोहोळ), श्री.दौलत दरोडा (शहापूर), श्री.संग्राम जगताप (अहमदनगर शहर), श्री.संदिप क्षिरसागर (बीड), श्री.प्रकाश आंबिटकर (राधानगरी) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोतवाल या महसूल विभागातील स्थानिक पातळीवरील पदाला ५०००/- रुपये मानधन व १०/- रुपये चप्पल भत्ता मिळत असल्याने महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेनी कोतवाल संवर्गास सहाय्या वेतन आयोगानुसार चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्याबाबतची मागणी केली असून त्यासाठी संघटनेमार्फत वेळोवेळी आंदोलने व मोर्चे काढण्यात आले असतानाही सदर मागणी अनेक वर्षांपासून शासन स्तरावर प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी कुडाळ-मालवण विधानसभेचे लोकप्रतिनिधी यांनीही कोतवाल संघटनेच्या विविध मागण्यांबाबत मा.मुख्यमंत्री महोदयांकडे दिनांक ७ जानेवारी, २०२० रोजी वा त्यासुमारास लेखी निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, त्यानुसार कोतवाल या संवर्गास चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊन त्याप्रमाणे वेतनलाभ देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बाळासाहेब थोरात (०४-११-२०२०) : (१) “कोतवाल” हे पद मानधनावरील आहे. सबब, कोतवालांना चतुर्थश्रेणी दर्जा देण्याबाबत संघटनेची मागणी अमान्य करण्यात आलेली आहे.

(२) होय.

(३) व (४) राज्यातील कोतवाल, पोलीस पाटील, आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविका या व अशा मानधनावरील कर्मचाऱ्यांचा एकत्रित विचार करून त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याकरीता राज्य शासनाने “एकछत्र योजना” तयार करण्यासाठी अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. सदर समितीच्या शिफारशी लक्षात घेऊन शासन निर्णय क्र.बैठक-२०१६/प्र.क्र.५८१/ई-१०, दि.०६.०२.२०१९ व शुद्धिपत्रक दि.०१.०३.२०१९ नुसार कोतवालांच्या मानधनात सेवाकालावधीनुसार भरीव वाढ करण्यात आलेली आहे. तसेच महसूल विभागांतर्गत असणाऱ्या गट ‘ड’ च्या प्रथम नियुक्ती पदांपैकी नियमित पदांमधून ४०% पदे कोतवालांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे “राज्य शासकीय

कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात योजना”, “अटल निवृत्तीवेतन योजना” व “महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना” या योजनांचा लाभ त्या योजनांमधील अटीनुसार देण्यात येऊन त्याकरिता येणारे हप्ते राज्य शासनाकडून भरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**चिमूर (जि.चंद्रपूर) शहराजवळील उमा नदीच्या पात्रात स्कोर्पिओ कारमधील अवैध दारूसाठा पोलिसांनी जप्त केल्याबाबत**

(५) ९८४ (२७-०३-२०२०). श्री.बंटी भांगडिया (चिमूर), श्री.देवेंद्र फडणवीस (नागपूर दक्षिण पश्चिम) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चिमूर (जि.चंद्रपूर) शहराजवळील उमा नदीच्या पात्रात दिनांक २२ डिसेंबर, २०१९ रोजी वा त्यासुमारास स्कोर्पिओ कारमधील अवैध दारूसाठा पोलिसांनी जप्त केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जप्त केलेला अवैध दारूसाठ्यासह स्कोर्पिओ कार असा एकूण अंदाजे ९ लक्ष ९२ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, पोलीस स्टेशन सिंदेवाही, जि.चंद्रपूर अंतर्गत जम्साळामध्ये दिनांक २२ डिसेंबर, २०१९ रोजी वा त्यासुमारास अंदाजे १ लक्ष ३६ हजारचा अवैध दारूसाठ्यासह मुद्देमाल जप्त केला आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असतांना पोलीस विभागाने सुरु केलेले प्रयत्न, त्यात संपूर्ण जिल्ह्यात दारूसाठ्यासह जप्त मुद्देमालाची एकूण कोट्यवधीची आकडेवारी, होणारी जीवित व वित्त हानी याबाबत कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(५) असल्यास त्याचा सर्वसाधारण तपशिल काय आहे, नसल्यास, उपाययोजना न करण्याची कारणे कोणती आहेत ?

**श्री. अनिल देशमुख (०४-११-२०२०) :** (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) होय, हे खरे आहे.

(४) व (५) चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू पुरवठा व विक्री होणार नाही यासाठी शाळकरी महाविद्यालयीन तसेच बेरोजगार विद्यार्थ्यांना चुकीच्या कामापासून परावृत्त करणे, दारू/नशा सारख्या दुष्पचारास बळी पडणार नाही किंवा त्याच्या आहारी जाणार नाही याबाबत चंद्रपूर पोलीस दलातर्फे जनजागृती करण्यात आलेली आहे. दारूचे दुष्परीणाम दर्शविणारे छायाचित्र तसेच घोषवाक्य असलेले पॉम्पलेटस तयार करून सर्व पोलीस स्टेशन हद्दीत वाटण्यात आली आहेत.

**नरसिंहपूर (ता.इंदापूर, जि.पुणे) येथे वाळू तस्करांनी घरात प्रवेश करून  
प्राणघातक हल्ला केल्याबाबत**

(६) १३१६ (२२-०३-२०२०). श्री.संजय सावकारे (भुसावळ) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नरसिंहपूर (ता.इंदापूर, जि.पुणे) येथे दिनांक ७ जानेवारी, २०२० रोजी वा त्यासुमारास पहाटे ४ वाजता वाळू तस्करांनी दत्ता कोळी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींवर घरात घुसून प्राणघातक हल्ला केला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत दिनांक १५ जानेवारी, २०२० रोजी अपर पोलीस अधीक्षक, पुणे यांना कोळी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले असतानाही अद्याप एकाही व्यक्तीला अटक करण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. अनिल देशमुख (०४-११-२०२०) : (१) होय, हे खरे आहे.

(२) हे अंशतः खरे आहे. याबाबत कोणतेही निवेदन देण्यात आलेले नसून सदर प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र मा.न्यायालयात दिनांक १६/०६/२०२० रोजी सादर करण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**अकोला जिल्हयातून १५ ते २५ वर्षे वयोगटातील ३५ तरुणी बेपत्ता झाल्याबाबत**

(७) १४१० (२२-०३-२०२०). श्री.संजय गायकवाड (बुलढाणा), श्री.रणधीर सावरकर (अकोला पूर्व) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अकोला जिल्हयातून १५ ऑगस्ट, २०१९ ते १४ ऑक्टोबर, २०१९ या कालावधीत १५ ते २५ वर्षे वयोगटातील सुमारे ३५ तरुणी बेपत्ता झाल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या तरुणींचा शोध स्थानिक पोलिसांनी घेतला आहे काय,

(३) असल्यास, आतापर्यंत किती तरुणींचा शोध लागला आहे व याबाबतची सद्यःस्थिती काय आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. अनिल देशमुख (०४-११-२०२०) : (१) अंशतः खरे आहे.

(२) व (३) स्थानिक पोलीसांमार्फत शोध घेण्यात येत आहे. नमुद कालावधीत १५ ते २५ वर्षे वयोगटातील एकूण ५७ बेपत्ता तरुणींपैकी ५१ तरुणींचा शोध लागला असून उर्वरित ६ तरुणींचा शोध घेण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**नागाव आणि नारीवली (ता.मुरबाड, जि.ठाणे) येथील तलाठ्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत**

(८) १६०३ (२२-०३-२०२०). श्रीमती यामिनी यशवंत जाधव (भायखळा) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागाव आणि नारीवली (ता.मुरबाड, जि.ठाणे) येथील तलाठ्यांविरुद्ध शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक ६ जानेवारी, २०२० रोजी वा त्यासुमारास तहसीलदारांनी याबाबतचा अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांना पाठविला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर अहवालाच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीनुसार संबंधित तलाठ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बाळासाहेब थोरात (०२-११-२०२०) : (१) व (२) होय.

(३) व (४) तलाठी, सजा नागाव आणि तलाठी, सजा नारीवली येथील दोन्ही तलाठ्यांना उपविभागीय अधिकारी, कल्याण यांच्या दि.२६.१२.२०१९ च्या आदेशान्वये शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

**कोळगाव (ता.मालेगाव, जि.वाशीम) येथील शेतकऱ्यांना कर्जमाफीसह विमा कंपनीची नुकसान भरपाई मिळण्याबाबत**

(९) १७८१ (२०-०३-२०२०). श्री.मोहन मते (नागपूर दक्षिण) : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोळगाव (ता.मालेगाव, जि.वाशीम) येथील श्री.विजय शेंडगे या शेतकऱ्याने सततच्या नापिकीमुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढल्याने, विमा कंपनीने नुकसान भरपाई नाकारल्याने, तसेच कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने शेतात फलक लावून आपले कुटुंब विक्रीस काढत 'मायबाप सरकार, कुटुंब विकत घ्या, पण माझी शेती जगवा' अशी याचना करणारे निवेदन दिनांक २० डिसेंबर, २०१९ रोजी वा त्यासुमारास तहसिलदार, मालेगाव यांच्यामार्फत मा.मुख्यमंत्री महोदयांकडे दिले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहु निवेदनाच्या अनुषंगाने संबंधित शेतकऱ्यासह राज्यातील अन्य गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याबाबत शासनाकडून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. दादाजी भुसे (०५-११-२०२०) : (१) अंशतः खरे आहे.

सदरचे निवेदन संबंधितांनी तहसिलदार मालेगाव यांना दि.२३ डिसेंबर, २०१९ रोजी दिलेले आहे.

(२) श्री.विजय शेंडगे रा.कोळगाव यांच्या नावे शेती नसून त्यांच्या कुटुंबात श्री.देवराव बाबाराव शेंडगे तसेच पंडीत देवराव शेंडगे, श्री.अंकुश देवराव शेंडगे व मिराबाई भाऊराव पोते यांच्या संयुक्त नावे ३.६१ क्षेत्र असून त्यापैकी श्री.अंकुश देवराव शेंडगे यांनी सोयाबीन २ हे. व तूर ०.४० हे. साठी विमा संरक्षित केले होते. त्यापैकी सोयाबीन पिका करीता नुकसान भरपाई रक्कम रु.१५,५१५/- लाभार्थीच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली असून तूर पिकाचे सरासरी उत्पन्न हे उंबरठा उत्पन्न पेक्षा जास्त आल्याने तूर पिक करीता नुकसान भरपाई देय झाली नाही.

माहे ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या अवेळी पाऊस/ चक्रीवादळामुळे झालेल्या पावसामुळे बाधित क्षेत्रासाठी रु.१६,०००/- मदत महसूल विभागाकडून देण्यात आलेली आहे. माहे ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये अवेळी / चक्रीवादळामुळे झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची परिगणना संबंधित विमा कंपनीमार्फत करून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर देय रक्कम जमा करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

### लाखनी (जि.भंडारा) येथे महिलांची झालेली आर्थिक फसवणूक

(१०) २१३४ (२२-०३-२०२०). श्री.कृष्णा गजबे (आरमोरी) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) लाखनी (जि.भंडारा) येथे विवेक चेटुले या व्यक्तीने पंतप्रधान यांच्या नावे केवळ २५ हजार रुपयात महीलांकरीता मोटार-सायकल वाटपाची योजना असल्याचे सांगून १०० ते १५० महीलांची आर्थिक फसवणूक केल्याचे माहे जानेवारी, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी संबंधित महीलांनी पोलीस स्टेशन लाखनी येथे तक्रार दाखल केलेली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीनुसार संबंधित दोषीवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. अनिल देशमुख (११-११-२०२०) : (१) लाखनी जि.भंडारा येथे विवेक चेटुले या व्यक्तीने पंतप्रधान यांच्या नावाने केवळ २५०००/- रुपयात महीलांकरीतामोटार-सायकल वाटपाची योजना असल्याचे सांगून ४ महिलांची फसवणूक झाली असल्याचे निदर्शनास आले आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) पोलीस स्टेशन लाखनी येथे गुन्हा रजि.नं. ४२/२०२० कलम ४२०, ४०६ भा.द.वि.प्रमाणे दि.०६/०२/२०२० रोजी दाखल करण्यात आला आहे.



- (४) आरोपी श्री.विवेक चेटुले यांचे विरुद्ध गुन्हा दाखल असून पोलीस तपासावर आहे.  
(५) प्रश्न उद्भवत नाही.

**शेतकरी गटाने प्रस्तावीत केलेल्या सामुहीक घटकांसाठी अनुदान देण्याबाबत**

- (११) २१८८ (०७-०४-२०२०). श्री.राजू कारेमोरे (तुमसर), श्री.नरेंद्र भोंडेकर (भंडारा) : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-  
(१) सन २०१८-१९ मध्ये गट शेतीस प्रोत्साहन व सबळीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देण्याबाबतची योजना राबविण्यास शासनाने दिनांक १३ एप्रिल, २०१८ रोजी मान्यता दिली, हे खरे आहे काय,  
(२) असल्यास, या योजनेअंतर्गत दरवर्षी २०० शेतकरी गट स्थापन करण्याचे उद्दीष्ट असून त्यासाठी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार शेतकरी गटाने प्रस्तावीत केलेल्या सामुहीक घटकांसाठी ६० टक्के अनुदान देय आहे. परंतु केंद्र शासनमार्फत उद्योजकांच्या क्लस्टरसाठी ९० टक्के अनुदान दिले जाते, हे ही खरे आहे काय,  
(३) असल्यास, सदर योजनेत शेतकरी स्वतः उत्पादक असल्यामुळे शेतकरी गटाला ६० टक्के ऐवजी ९० टक्के अनुदान देण्याबाबतची मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,  
(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून शेतकरी गटाने प्रस्तावीत केलेल्या सामुहीक घटकांसाठी ६० टक्के ऐवजी ९० टक्के अनुदान देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,  
(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. दादाजी भुसे (०३-११-२०२०) : (१) होय, हे खरे आहे.  
(२) केंद्र शासनमार्फत उद्योजकांच्या क्लस्टरसाठी ९० टक्के अनुदान दिले जाते ही बाब कृषि विभागाशी संबंधित नाही.  
(३) अंशतः खरे आहे. ६० टक्के अनुदानाऐवजी ७५ टक्के व ८० टक्के अनुदानाची मागणी काही शेतकरी गट प्रतीनिधीनी केलेली आहे.  
(४) या योजनेमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचारधिन आहे. ू  
(५) प्रश्न उद्भवत नाही.

**मौजा वायगांव (ता.जि.चंद्रपूर) येथील अवैध दारू विक्री बंद करण्याबाबत**

- (१२) २७९३ (२२-०३-२०२०). श्री.सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-  
(१) मौजा वायगांव (ता.जि.चंद्रपूर) येथील अवैध दारूविक्री बंद करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी मा.गृहमंत्री यांना दिनांक १२ जानेवारी, २०२० रोजी वा त्यासुमारास लेखी निवेदन सादर केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. अनिल देशमुख (११-११-२०२०) :** (१) होय.

(२) सदर प्रकरणी पोलीस स्टेशन रामनगर अंतर्गत मौजा वायगांव येथे पोलीसांनी गोपनीय माहिती काढून धाडी टाकून एकूण १२ केसेस दारुबंदी कायदयाखाली नोंदविल्या आहेत. एकूण १२ पैकी ९ प्रकरणात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केली आहेत व ३ प्रकरणे पोलीस तपासावर प्रलंबित आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत बुलढाणा जिल्हा  
मुख्यालय येथे कृषि महाविद्यालय स्थापन करणेबाबत**

(१३) २९३८ (०७-०४-२०२०). श्री.संजय गायकवाड (बुलढाणा) : सन्माननीय कृषि मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत बुलढाणा जिल्हा मुख्यालय येथे विद्यापीठाच्या अधिनस्त असलेल्या जागेवर शासन अनुदानित घटक कृषि महाविद्यालय स्थापन करणेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक १८ डिसेंबर, २०१९ रोजी वा त्यासुमारास मा.मुख्यमंत्री यांना लेखी निवेदन दिले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार उक्त लेखी निवेदनानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. दादाजी भुसे (२७-१०-२०२०) :** (१) होय. श्री.संजय गायकवाड, वि.स.स. यांनी त्यांचे दि.१८.१२.२०१९ रोजीच्या पत्रान्वये निवेदन सादर केले आहे.

(२) बुलढाणा जिल्हयातील कृषि महाविद्यालय बुलढाणा मुख्यालयी स्थापन करण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव विद्यापीठाच्या कार्यकारी परिषद व कृषि परिषदेच्या मान्यतेने शासनास प्राप्त झाला आहे. तथापि कृषि शिक्षणाचा बृहत आराखडा निश्चित करण्याची बाब विचारधीन आहे. सदरचा बृहत आराखडा अंतिम झाल्यानंतर उक्त प्रस्तावाबाबत निर्णय घेणे उचित राहिल.

(३) प्रश्नच उद्भवत नाही.

**गोवर्धन गोवंश योजनेअंतर्गत गोपालनासाठी देण्यात येणारे थकित अनुदान देण्याबाबत**

(१४) ३०१२ (१३-०४-२०२०). श्री.सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर) : सन्माननीय पशुसंवर्धन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) गोवर्धन गोवंश योजनेअंतर्गत गोपालनासाठी देण्यात येणारे अनुदान मागील सहा महिन्यांपासून प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, थकित अनुदानामुळे मराठवाड्यात सव्वाशे गोशाळा संकटात सापडल्या आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, गोवर्धन गोवंश योजनेअंतर्गत गोपालनासाठी देण्यात येणारे थकित अनुदान देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. सुनिल केदार (०६-११-२०२०) :** (१), (२) व (३) "राज्यस्तरीय गोवर्धन गोवंश सेवा केंद्र" या योजने अंतर्गत दि. ३१.३.२०१८ व दि.४.५.२०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये ३४ संस्थांची निवड करण्यात आली आहे. सदर ३४ संस्थांपैकी दोन संस्थांनी अनुदान नाकारल्यामुळे उर्वरित ३२ संस्थांसोबत करारनामा करण्यात आलेला असून त्यापैकी ३२ संस्थाना अनुदानाचा पहिला हप्ता व त्यापैकी ३० संस्थांना अनुदानाचा दुसरा हप्ता व २२ संस्थांना तिसरा हप्ता व ०५ संस्थांना अनुदानाचा चौथा हप्ता याप्रमाणे अनुदान वितरित करण्यात आले आहे. उक्त संस्थांना उर्वरित अनुदान वितरित करण्याची कार्यवाही सुरु आहे. सदर संस्था संकटात सापडल्याची बाब निदर्शनास आली नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

#### पुणे शहरासह पिंपरी चिंचवडमध्ये इंडस्ट्रीअल रिलेशन सेल कार्यान्वित करण्याबाबत

- (१५) ३०३४ (२७-०३-२०२०). **श्रीमती माधुरी मिसाळ (पर्वती), श्री.चेतन तुपे (हडपसर) :** सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड मध्ये बड्या व्यावसायिक, अत्यावश्यक सेवा असलेल्या औषध, भाजीपाला, दुध विक्रेत्यांना माथाडी कामगारांच्या जाचक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे माहे डिसेंबर, २०१९ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
  - (२) असल्यास, अशा प्रकारच्या त्रासाला आळा घालण्यासाठी इंडस्ट्रीअल रिलेशन सेल ची स्थापना माजी पोलीस आयुक्तांकडून करण्यात आली असून हा सेल केवळ कागदोपत्री शिल्लक आहे, हे ही खरे आहे काय,
  - (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,
  - (४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी सदर सेल सुरु करून आवश्यक ती अत्याधुनिक यंत्रणा व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

**श्री. अनिल देशमुख (११-११-२०२०) :** (१) अशा स्वरूपाचे एक प्रकरण उघडकीस आले असून याबाबत पुणे शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत अलंकार पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल आहे. ४ आरोपींना अटक केली आहे. मा.न्याय दंडाधिकारी कोर्ट, पुणे येथे दि. २०/१२/२०१९ रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात गुन्हा अथवा तक्रार दाखल नाही.

(२) हे खरे नाही.

तत्कालीन पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी इंडस्ट्रीअल रिलेशन सेल ची स्थापना केली आहे. सहायक पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी यांच्या देखरेखीखाली सेल कार्यान्वित आहे.

(३) व (४) सदर सेलमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी व त्यांचे अधिपत्याखाली ५ पोलीस कर्मचारी हे शासकीय वाहनासह कार्यान्वीत आहे.गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली पथक काम करीत आहे.

---

**खामगांव (जि.बुलढाणा) येथील शिवाजी व्यायाम शाळा अपहार प्रकरणाबाबत**

(१६) ३०६७ (२७-०३-२०२०). **अॅड.आकाश फुंडकर (खामगांव) :** सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खामगांव (जि.बुलढाणा) नगर परिषद हद्दीतील शिवाजी व्यायाम शाळा अपहार चौकशी प्रकरणी पोलीस विभागाने "क" समरी अहवाल दाखल केला आहे काय,

(२) असल्यास, पोलिसांनी कोणत्या दबावाखाली गैरव्यवहाराच्या प्रकरणात "क" समरी अहवाल दाखल केला आहे,

(३) असल्यास, ह्या संपुर्ण प्रकरणातील दोषींवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

**श्री. अनिल देशमुख (०५-११-२०२०) :** (१) होय.

(२) पोलीसांनी कोणत्याही दबावाखाली "क" फायनल अहवाल दाखल केला नाही.

(३) फिर्याद गैरसमजुतीने दिल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याने "क" फायनल वि. कोर्टात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे दोषींवर कार्यवाही करण्यात आली नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

---

**रावेर, यावल (जि.जळगाव) तालुक्यातील शेतक-यांना शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील लाभ अदा करण्याबाबत**

(१७) ३११३ (०३-०४-२०२०). **श्री.शिरीष चौधरी (रावेर) :** सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रावेर, यावल (जि.जळगाव) तालुक्यातील शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेपासून ४० टक्के लोक लाभापासून वंचित असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधीनी माहे डिसेंबर, २०१९ मध्ये वा त्यादरम्यान केल्या असल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत,
- (३) असल्यास, त्याअनुषंगाने रावेर, यावल तालुक्यातील शेतक-यांना सदरहू लाभ अदा करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. दादाजी भुसे (०५-११-२०२०) :** (१) होय, हे अंशतः खरे आहे.

तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. तथापि, PM-KISAN या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांपैकी रावेर तालुक्यातील ३०३७९ (९५.००%) व यावल तालुक्यातील २८२२८ (८६.८६%) लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचा लाभ प्राप्त झालेला आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) पी.एम. किसान पोर्टलवर नोंदणी केलेल्या उर्वरीत लाभार्थ्यांचे बँक संदर्भातील माहिती, आधार कार्ड प्रमाणे नावे, इत्यादी माहिती जुळत नसल्याने अशा लाभार्थ्यांचा डाटा दुरुस्तीचे काम चालू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

#### राज्यातील बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबत

(१८) ३१४५ (१०-०४-२०२०). श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्रीमती सुलभा खोडके (अमरावती), श्री.विकास ठाकरे (नागपूर पश्चिम), श्री.रावसाहेब अंतापूरकर (देगलूर) : सन्माननीय पशुसंवर्धन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात बैलगाडी शर्यतीच्या आयोजनास बंदी असल्याने बैलगाडी शर्यत बंदी उठविण्याची मागणी आयोजकांकडून शासनाकडे होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (२) असल्यास, राज्यात बैलगाडी शर्यतबंदी प्रकरणी शासनाने आपली भूमिका मांडून याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. सुनिल केदार (०६-११-२०२०) :** (१) खरे आहे.

(२) सदर प्रकरण मा.सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असून, सदर प्रकरणी शासनाने बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी ॲप्लीकेशन फॉर डिरेक्शन मा.सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

#### मुक्ताईनगर येथे वाहनांच्या विक्रीत केलेला गैरव्यवहार

(१९) ३१७१ (२२-०३-२०२०). श्री.चंद्रकांत (भाऊ) निंबाजी पाटील (मुक्ताईनगर) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शिवराज ब्रिजलाल पाटील यांच्यावर मुक्ताईनगर पोलिस स्टेशनमध्ये भादंवि कलम ४२०, ४६८, ४७१ गुन्हा दाखल असतानाही राजकीय वरदहस्तामुळे ते वेगवेगळ्या वाहनांना बेकायदेशीर व्हीआयपी क्रमांक लावून लोकांना ही वाहने विकून त्यांची आर्थिक फसवणुक करीत असल्याचे माहे डिसेंबर, २०१९ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर आरोपीचा अटक पूर्व जांमिन न्यायालयाने नाकारला असतांनाही स्थानिक पोलिस त्यांस अटक करण्यास टाळाटाळ करीत आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीनुसार संबंधित आरोपीला तात्काळ अटक करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहेत,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. अनिल देशमुख (०४-११-२०२०) :** (१), (२), (३) व (४) आरोपी शिवराज ब्रिजलाल पाटील याने मुक्ताईनगर येथे यामाहा कंपनीच्या मोटारसायकलची विक्री रोख पैसे घेवून फायनान्ससाठी खोटी कागदपत्रे देवून, फिर्यादी व साक्षीदार यांना बनावट व खोटे रजिस्ट्रेशन नंबर देऊन सुमारे १,४०,०००/- रुपयांची फसवणूक केले प्रकरणी मुक्ताईनगर, पोलीस स्टेशन येथे दि.१७/०२/२०१९ रोजी भाग-५ गु.र.नं. ३०/२०१९ भा.दं.वि.सं. कलम ४२०, ४६८, ४७१ (CCTNS FRI NO.००६८/२०१९०) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीने सन २०१५ ते सन २०१८ या कालावधीत पैसे घेवून विक्री केलेल्या वाहनांपैकी एकूण ५० मोटार सायकली/दुचाकी वाहनांचे रजिस्ट्रेशन झालेले नाही किंवा करून दिले नसल्याचे दिसून आले आहे.

आरोपीला दि.०५/०२/२०२० रोजी अटक करण्यात आली असून दि.०७/०२/२०२० पर्यंत त्याची पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली आहे. तदनंतर तो न्यायालयीन कोठडीत असतांना मा. न्यायालयाने जामीनावर मुक्त केले आहे.

(५) विलंब झालेला नाही.

**मुलुंड (पश्चिम) येथील शेट नथुलाल चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे सुरु असलेल्या  
गोशाळेच्या समस्या सोडविण्याबाबत**

(२०) ३४६८ (१०-०४-२०२०). श्री.मिहीर कोटेचा (मुलुंड) : सन्माननीय पशुसंवर्धन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुलुंड (पश्चिम) मधील एल.बी.एस. रोड, संतोषी माता मंदीर येथे खूपच वर्षांपासून शेट नथुलाल चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे मागील कित्येक वर्षांपासून गोशाळा सुरु आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, गोशाळेत सध्या गाईना तपासण्याकरिता कोणतेही पशूवैद्यक येत नसून गाई व संपूर्ण परिसराची योग्य ती काळजी घेतली जात नसल्यामुळे दुर्गंधी पसरलेली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी करून मुलुंड (पश्चिम) येथील शेठ नथुलाल चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे सुरु असलेल्या गोशाळेच्या समस्या सोडविण्याबाबत कोणत्या उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. सुनिल केदार (०६-११-२०२०) :** (१), (२) व (३) मुलुंड (पश्चिम) येथील शेठ नथुलाल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यामार्फत गोशाळा सुरु असून, सदर गोशाळेत खाजगी पशुवैद्यकामार्फत उपचार करण्यात येत आहेत, तसेच पशुसंवर्धन विभागामार्फत लसीकरणाच्या सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

दिनांक १७.०२.२०२० रोजी सहाय्यक आयुक्त, पशुवधगृह देवनार व दोन पशुधन विकास अधिकारी यांच्या पथकाने गोशाळेस भेट दिली असता, या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

सदर गोशाळेस नियमित स्वच्छता राखण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

### गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील महसूल मंडळ इमारतीचे व कर्मचारी

#### निवासाचे बांधकाम करण्याबाबत

(२१) ३५११ (२२-०३-२०२०). डॉ.देवराव होळी (गडचिरोली) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गडचिरोली विधानसभा क्षेत्रात येवली, पोर्ला, गडचिरोली, बामणी, चातगाव, धानोरा पेंढरी, चामोर्शी, घोट, आष्टी, येणापुर व कुनघाडा असे १३ महसूल मंडळ आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या सर्व महसूल मंडळ इमारतीचे व कर्मचारी निवासाचे बांधकाम मंजूर व सुरु होवून १० वर्ष होत आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, दहा वर्षांपासून बामणी, येवली पेंढरी, धानोरा इत्यादी महसूल मंडळाच्या इमारतीचे व कर्मचारी निवासाचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत असल्याने बांधकामाच्या रकमेत वाढ होत असून त्याचा लाभ कंत्राटदारांना होत असल्याने त्यात अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची शक्यता निर्माण झाली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत चौकशी करून दोषीवर शासन कोणती कार्यवाही करणार आहे,

(५) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

**श्री. बाळासाहेब थोरात (०२-११-२०२०) :** (१) गडचिरोली विधानसभा क्षेत्राज १२ महसूल मंडळ आहेत.

(२) अंशतः खरे आहे.

(३) सदर १२ महसूल मंडळापैकी १० महसूल मंडळाच्या कार्यालयीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले असून उर्वरीत २ महसूल मंडळाच्या कार्यालयीन इमारतीच्या बांधकामात स्थापत्य काम पूर्ण झाले असून विद्युत मिटर लावणे प्रगतीत आहे.

तसेच १२ महसूल मंडळाच्या कर्मचारी निवासस्थानापैकी १ कर्मचारी निवासस्थान पुर्ण झाले असून १० प्रगतीपथावर आहे. १ कर्मचारी निवासस्थानास जागा उपलब्ध होणे बाकी आहे.

सदर बांधकामास वित्त विभागाने वेळोवेळी प्रचलित केलेल्या नियमानुसार निधीचे वाटप केले जाते. निवासी इमारती तसेच प्रशासकीय इमारतीचे सुधारित प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव प्राप्त होताच अंदाजपत्रकांची तांत्रिक छाननी करून निधीच्या उपलब्धतेनुसार प्रशासकीय मान्यता देण्याचे संकल्पित आहे.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

---

### राज्यातील महाराष्ट्र केसरी हिंद व इतर पैलवानांच्या विविध मागण्यांबाबत

(२२) ३६९४ (०९-०४-२०२०). श्री.राहूल कुल (दौंड), श्री.जयकुमार गोरे (माण) :

सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील महाराष्ट्र केसरी हिंद व इतर पैलवानांच्या मानधनात वाढ, एस. टी. प्रवास सवलत, शासकीय नोकरी, वैद्यकीय सुविधा, निवृत्तीवेतन व इतर विविध मागण्यांबाबत दिनांक २ एप्रिल २०१८ रोजी वा त्यासुमारास तत्कालीन मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त मागण्यांची पूर्तता करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुनिल केदार (०६-११-२०२०) : (१) होय.

(२) बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार गृह विभाग, सामान्य प्रशासन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना त्यांच्याशी संबंधित मुद्द्यांसंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे कळविले असून, क्रीडा विभागाशी संबंधित मुद्द्यांबाबत कार्यवाही सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

---

### राज्यातील जिल्हानिहाय पाणंद रस्ते विकास योजनाकरिता निधी

#### उपलब्ध करून रस्त्यांची कामे पुर्ण करण्याबाबत

(२३) ४२९० (२०-०३-२०२०). श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी) : सन्माननीय रोजगार हमी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पक्के चांगले रस्त्यांसाठी शासनाने दिनांक २७ फेब्रुवारी, २०१८ रोजी वा त्यासुमारास पालकमंत्री पाणंद व शेतारस्ता योजना राबविली आहे, हे खरे आहे काय,



(२) असल्यास, जिल्हानिहाय पाणंद रस्ते विकास योजनांकरिता किती निधी वितरीत करण्यात आला आहे,

(३) असल्यास, जिल्हानिहाय पाणंद रस्ते विकास योजनांकरिता निधी उपलब्ध करून अपुर्ण पाणंद रस्त्यांची कामे पुर्ण करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. संदीपानराव भुमरे (०९-११-२०२०) :** (१) विविध योजनांच्या अभिसरणामधून "पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते योजना" राबविणेबाबत शासन निर्णय, नियोजन विभाग, रोहयो प्रभाग, क्रमांक रोहयो-२०१७/प्र.क्र.२७९/रोहयो-१०अ, दिनांक २७ फेब्रुवारी, २०१८ रोजी निर्गमित केला आहे. सदर योजनेअंतर्गत शेत/पाणंद कच्चे रस्ते तयार केले जातात व शेत/पाणंद रस्त्यांकरिता उपरोक्त शासन निर्णयातील परिच्छेद ३ मधील (भाग-ब) नुसार कार्यवाही केली जाते.

(२) व (३) शासन निर्णय क्र. रोहयो २०१७/प्र.क्र.२७९/रोहयो-१०अ, दिनांक २५ मे, २०१८ अन्वये प्रत्येक जिल्हयाला रु.१५०.०० लक्ष प्रमाणे एकूण रु.५१.०० कोटी एवढा निधी वितरीत करण्यात आला होता. सदरील निधी हा अपूर्ण पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी वितरीत करण्यात आलेला नसून शासन निर्णय दिनांक २७ फेब्रुवारी, २०१८ मधील भाग-ब नुसार शेत/पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करून कच्चा रस्ता तयार करण्यासाठी देण्यात आला होता. त्याप्रमाणे राज्यात भाग-ब मधील कामे मंजूर करण्याबाबत कार्यवाही करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कोल्हापूर व पुणे जिल्हयातील शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी  
सन्मान योजनेचा लाभ देण्याबाबत**

(२४) ४३७५ (०४-०४-२०२०). श्री.अशोक पवार (शिरूर), श्री.किशोर पाटील (पाचोरा), श्री.चंद्रकांत (दादा) पाटील (कोथरुड), श्री.चेतन तुपे (हडपसर), श्री.सुनिल टिंगरे (वडगाव शेरी), श्री.दिलीप मोहिते-पाटील (खेड आळंदी) : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर जिल्हयात आधारकार्डचे प्रमाणीकरण करून घेतले नसल्यामुळे सुमारे १ लाख ५७ हजार ७५१ शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील निधी मिळाला नसल्याचे माहे जानेवारी, २०१९ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच, पुणे जिल्हयात पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी चार लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली त्यापैकी पहिल्या टप्प्यात सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा लाभ मिळाला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, कोल्हापूर जिल्हयातील शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी आधारकार्डचे प्रामाणिकरण करून सदरहू योजनेचा लाभ देण्यासह पुणे जिल्हयातील शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. दादाजी भुसे (०५-११-२०२०) :** (१) हे अंशतः खरे आहे.

दि. ५.९.२०२० अखेर कोल्हापूर जिल्ह्यातील पी.एम. किसान पोर्टलवर एकुण ५,४१,२५४ लाभार्थ्यांपकी ५,२२,६३९ लाभार्थ्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झाले आहे. उर्वरीत १८,६१५ आधार प्रमाणिकरणाचे काम वेगाने पुर्ण करण्यात येत आहे.

(२) हे अंशतः खरे आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यांमध्ये ४,३८,३९६ शेतकऱ्यांना प्रत्येकी २ हजार रुपयांचा लाभ मिळाला आहे.

(३) कोल्हापूर व पुणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सर्व तहसिलदार, यांच्या बैठका घेऊन तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहाय्यक यांच्या मार्फत लाभार्थी शेतकऱ्यांना CSC केंद्रामार्फत आधारप्रमाणे नावे दुरुस्त करणेच्या सूचना देणेत आलेल्या आहेत.

तसेच पुणे जिल्ह्यातील CSC Manager, यांची बैठक घेऊन CSC मार्फत आधार दुरुस्त करणेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत व गाव पातळीवर गावनिहाय आधार दुरुस्तीच्या याद्या प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.

सर्व जिल्ह्यामध्ये आधार प्रमाणिकरणाचे काम वेगाने पुर्ण करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**शिराळा (जि.सांगली) तालुक्यातील पशुधन विकास  
अधिकार्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत**

**(२५) ४३९८ (१०-०४-२०२०). श्री.मानसिंग नाईक (शिराळा) :** सन्माननीय पशुसंवर्धन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शिराळा (जि.सांगली) तालुक्यात सुमारे १ लाख ७१ हजार २३१ इतके पशुधनांसाठी १९ पशु वैद्यकीय दवाखाने व एक फिरता पशु वैद्यकीय दवाखाना असून पशु वैद्यकीय दवाखाना इमारत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू दवाखान्यात पशूधन विकास अधिकार्यांच्या १५ पदांपैकी १३ पदे सध्या रिक्त असल्याचे दिनांक २८ डिसेंबर,२०१९ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले असून पशूधन वैद्यकीय अधिकार्यांची रिक्त पदे, तुटपुंज्या स्वरूपात लसीकरण इत्यादी पशुधन सेवाअभावी तेथील जनावरे दगावली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास,याबाबत शासनाने चौकशी करून शिराळा तालुक्यातील पशुधन विकास अधिकार्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. सुनिल केदार (०९-११-२०२०) :** (१) हे खरे आहे,

(२) व (३) शिराळा (जि. सांगली) तालुक्यात खालीलप्रमाणे पदे मंजूर आहेत:-

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदे	कार्यरत पदे	रिक्त पदे
१	पशुधन विकास अधिकारी	१५	२	१३

२	सहाय्यक पशुधन विकास अधिकारी	४	३	१
३	पशुधन पर्यवेक्षक	७	६	१
एकुण		२६	११	१५

रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार नजिकच्या पशुधन विकास अधिका-यांना देण्यात आला असून लसीकरण व इतर पशुवैद्यकीय सेवा पशुपालकांना नियमित पुरवल्या जात आहेत व तालुक्यात जनावरे दगावल्याच्या घटना दिसून आलेल्या नाहीत.

पशुधन विकास अधिकारी (गट-अ) यांची ४३५ रिक्त पदे सरळ सेवा भरतीने भरण्या करीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात.१३/२०१९ दि.२३.८.२०१९ नुसार कार्यवाही सुरू करण्यात आली असून दि.२२.१२.२०१९ रोजी चाळणी परीक्षा घेण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस यादी प्राप्त झाल्यानंतर पशुधन विकास अधिकारी यांची रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची कार्यवाही संकल्पित आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

#### अलिबाग (जि.रायगड) येथील जिल्हा क्रीडा विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत

(२६) ४४१९ (०९-०४-२०२०). श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.महेश बालदी (उरण), श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अलिबाग (जि.रायगड) येथील जिल्हा क्रीडा विभागात अधिका-यांसह १३ मंजूर पदांपैकी ८ पदे रिक्त असल्याचे माहे जानेवारी, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, युवकांमधील क्रीडा गुणांना प्रोत्साहन देवून क्रीडा क्षेत्राला प्राधान्य देण्याचे शासनाचे धोरण असताना रिक्त पदांमुळे क्रीडा क्षेत्रा संबंधी असलेल्या विविध योजना राबविण्याताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त जिल्ह्यात क्रीडा धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपण राबविण्यात येत नसल्यामुळे अनेक होतकरू खेळाडूंचे नुकसान झाले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून युवकांमधील क्रीडागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी उक्त जिल्ह्यात क्रीडा धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात आहेत,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुनिल केदार (०६-११-२०२०) : (१) अंशत : खरे आहे, जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड या कार्यालयात १३ मंजूर पदे असून, त्यातील ७ पदे भरली आहेत.

(२) व (३) हे खरे नाही.

(४) जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड हे पद नियमित नियुक्तीने भरले आहे. उर्वरित पदांबाबत विहित कार्यपध्दतीनुसार कार्यावाही करण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**नाशिक येथील गंगापूर रोडवरील इलेमेन्ट अॅपल स्टोअर फोडून झालेली चोरी**

(२७) ५३९४ (२७-०३-२०२०). श्रीमती सीमा महेश हिरे (सीमाताई) (नाशिक पश्चिम) :

सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नाशिक येथील गंगापूर रोडवरील दालन फोडून अॅपल कंपनीचे ८२ आयफोन, स्मार्ट घड्याळे आणि रोकड असा ७५ लाखांचा मुद्देमाल आंतरराज्य टोळीने चोरी केल्याचे माहे जानेवारी, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या आंतरराज्य टोळीकडून चोरलेले भ्रमणध्वनी थेट परदेशात विक्री होत असल्याचा संशय आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीत दोषी आढळून आलेल्यांवर शासनाने कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. अनिल देशमुख (११-११-२०२०) : (१), (२), (३) व (४) नाशिक येथील गंगापूर रोडवरील इलेमेन्ट अॅपल स्टोअर, बास्को सेन्टर येथे दुकान फोडलेबाबत दि.११/१२/२०१९ रोजी गंगापूर, पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ४१४/२०१९ भा.दं.वि.सं. कलम ४५७, ३८०, ३४ प्रमाणे ७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात एकूण ७५,३०,१००/- रु. किंमतीचा मुद्देमाल चोरीस गेलेला असून त्यापैकी १,१९,६००/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

यातील आरोपी हे बिहार राज्यातील रहीवासी असून त्यातील आरोपी अजय कुमार मोहन यास बिहारमधून अटक करण्यात आली असून तो न्यायालयीन कोठडीत आहे.

(५) विलंब झालेला नाही.

**नाशिक येथे भेसळयुक्त डांबरांचा अवैध साठा असल्याबाबत**

(२८) ५३९५ (२५-०३-२०२०). श्रीमती सीमा महेश हिरे (सीमाताई) (नाशिक पश्चिम) :

सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नाशिक येथे भेसळयुक्त डांबरांचा अवैध अड्डा असल्याचे माहे जानेवारी, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या डांबर रॅकेटमध्ये पोलीस अधिका-यावरच आरोप करण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीत दोषी आढळून आलेल्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. अनिल देशमुख (११-११-२०२०) :** (१) होय, हे खरे आहे.

(२), (३) व (४) सदर प्रकरणी आडगांव पोलीस स्टेशन येथे १) गु.र.नं. १०/२०२० भा.दं.वि.सं. कलम ४२०, ३७९, ५११, ३४ नुसार दि.१४/०१/२०२० रोजी गुन्हा दाखल असून त्यात २ आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपी जामिनावर आहेत. २) गु.र.नं. ८०/२०२० भा.दं.वि.सं. कलम ४२०, ३७९, ३४ नुसार दि.१८/०३/२०२० रोजी गुन्हा दाखल असून त्यात ५ आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपी जामिनावर आहेत.

गुन्ह्यातील आरोपी नामे मयुर सोनवणे यांच्या तक्रारी अर्जावरून चौकशी करून पोलीस निरीक्षक, आडगांव पोलीस स्टेशन यांची बदली नियंत्रण कक्ष येथे करण्यात आली आहे.

(५) विलंब झालेला नाही.

**मौजे जेऊर (ता.पुरंदर, जि.पुणे) येथे देवी रोगाच्या प्रादुर्भावामुळे मेंढयाचा झालेला मृत्यू**

(२९) ५९०५ (१३-०४-२०२०). श्री.संजय जगताप (पुरंदर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्रीमती सुलभा खोडके (अमरावती), श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.हिरामण खोसकर (इगतपूरी), श्री.सुरेश वरपुडकर (पाथरी) : सन्माननीय पशुसंवर्धन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दक्षिण भागातील नीरा नदीजवळ (ता.पुरंदर, जि.पुणे) असलेल्या जेऊर येथे शासनाच्या दुर्लक्षामुळे देवी रोगाने १५ दिवसात सुमारे २०० मेंढयांचा मृत्यू झाल्याचे माहे जानेवारी, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आणखी सुमारे ३०० पेक्षा जास्त मेंढयांना रोगाची लागण झाली असून योग्य उपचाराअभावी मेंढयांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, जेऊर येथील मेंढयांचे तातडीने लसीकरण करून उपचार करण्यासह मृत्युमुखी पडलेल्या मेंढयांच्या मालकांना नुकसानभरपाई देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. सुनिल केदार (०६-११-२०२०) :** (१) पुरंदर तालुक्यातील मौजे जेऊर (राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ मांडकी अंतर्गत) येथे दिनांक २८.१२.२०१९ पासून मेंढयांना देवी रोगाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. या गावामध्ये मेंढयांची संख्या ३९८ असून, त्यापैकी ४१ मेंढयांची मरतुक झाली आहे.

(२) गावातील ३९८ मेंढयांपैकी २०० मेंढया बाधित होत्या. दि.२८.१२.२०१९ पासून सर्व बाधित मेंढयांना संबधित पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत उपचार करण्यात आलेला आहे. तसेच राज्यस्तरीय रोगनिदान प्रयोगशाळा औंध, पुणे-६७ यांचे मार्फत शवविच्छेदन करून घेवून त्यांचे अहवाल व मार्गदर्शनानुसार आजरी मेंढयांना उपचार व साथ रोग नियंत्रणाबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे. त्यामुळे दि.२१.०१.२०२० पासून मेंढयांमध्ये मरतुक पूर्णतः थांबलेली आहे.

(३) जेऊर गावाच्या दहा किलोमीटर परिसरातील एकूण १०२५० शेळ्या व मेंढ्यामध्ये रोग प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालेले आहे. त्यामुळे रोगप्रसार पूर्णपणे थांबलेला आहे.

तसेच रोगाने बाधित झाल्यानंतर नुकसान भरपाई देण्याबाबत शासनाचे कोणतेही धोरण नाही. त्यामुळे पशुसंवर्धन विभागामार्फत आर्थिक नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मोर्शी (जि.अमरावती) तालुक्यातील उपविभागीय अधिकारी  
कार्यालय व तहसील कार्यालय बांधण्याबाबत**

(३०) ६०५५ (२७-०३-२०२०). श्री.देवेंद्र भुयार (मोर्शी) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मोर्शी (जि.अमरावती) तालुक्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालय व मोर्शी तहसील कार्यालयांसाठी नवीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी विधानसभा सदस्यांनी मा.उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या इमारती जीर्ण झाल्या असल्याने नागरिक व कर्मचाऱ्यांना असुविधा होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासन मोर्शी तालुक्यातील नागरिक व कर्मचारी यांच्या सोई-सुविधा करताना नवीन सेंट्रल इमारत बांधण्यासाठी किती निधी देणार आहे व नवीन तहसिल व उपविभागीय कार्यालय बांधण्याकरिता काय उपाययोजना करणार आहे ?

श्री. बाळासाहेब थोरात (०२-११-२०२०) : (१) होय.

(२) होय.

(३) नवीन तहसिल व उपविभागीय कार्यालय बांधण्याकरिता सदर कार्यालयांसाठी नवीन इमारतीचे बांधकाम करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे. त्यानुषंगाने सदर अंदाजपत्रकांची तांत्रिक तपासणी झाल्यानंतर निधी उपलब्धतेनुसार प्रशासकीय मान्यता देण्याचे संकल्पित आहे.

**नागरी संरक्षण दलातील ४९ जवानांना राज्याच्या आपत्कालीन  
यंत्रणेमध्ये सामील करून घेण्याबाबत**

(३१) ७२४० (२७-०३-२०२०). श्री.मोहन मते (नागपूर दक्षिण) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आपत्कालीन स्थितीत नागरिकांच्या मदत आणि बचावासाठी स्थापन करण्यात आलेल्या नागरी संरक्षण दलाकडे मागील दोन ते तीन वर्षांत प्रत्यक्ष मदतीसाठी एकही संदेश न आल्याने या दलातील ४९ जवानांना राज्याच्या आपत्कालीन यंत्रणेमध्ये सामील करून घेण्याचा प्रस्ताव नागरी संरक्षण दलाकडून गृह खात्याकडे पाठविण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदरहू प्रस्तावावर शासनाकडून कोणता निर्णय घेण्यात आला वा येणार आहे,  
(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. अनिल देशमुख (०२-११-२०२०) :** (१) व (२) हे खरे नाही.

तथापी, संचालक, नागरी संरक्षण महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी त्यांच्या दि.०३.०६.२०१९ च्या पत्रान्वये नागरी संरक्षण ही संघटना पुर्णपणे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (SDMA) मध्ये समाविष्ट करण्याबाबत प्रस्तावित केले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

### राज्यात झालेल्या रस्ते अपघातांबाबत

**(३२) ११४५४ (१३-०९-२०२०).** श्रीमती यामिनी यशवंत जाधव (भायखळा), श्रीमती लताबाई सोनवणे (चोपडा) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात माहे एप्रिल व मे, २०२० या दोन महिन्यात एकूण १ हजार ३३५ अपघात होऊन त्यात ९७८ जणांचा मृत्यू झाला, हे खरे आहे काय,  
(२) असल्यास, लॉकडाऊन असतांनाही इतक्या मोठ्या प्रमाणात अपघात घडण्याची कारणे कोणती आहेत,  
(३) असल्यास, त्याअनुषंगाने शासनाने याबाबत कोणत्या उपाययोजना केल्या वा करण्यात येत आहे ?

**श्री. अनिल देशमुख (२८-१०-२०२०) :**(१) राज्यात माहे एप्रिल-मे २०२० मध्ये एकूण १ हजार ९११ अपघात झाले असून त्यात एकूण ९७८ लोकांचा मृत्यू झाला आहे

- (२) अतिवेगाने वाहन चालविणे, चालकांचा निष्काळजीपणा, धोकादायकरित्या वाहन चालवणे, मद्यपान करून वाहन चालविणे इ.अपघात घडण्याची प्रमुख कारणे आहेत.  
(३) अपघातास प्रतिबंध करण्यासाठी शासनाकडून खालील प्रमाणे उपाययोजना करण्यात येत आहेत.

१) राज्यात असलेल्या ७४३ ब्लॉक स्पाॅटचा अभ्यास करून सार्वजनिक बांधकाम विभाग व एम.एस.आर.डी.सी. व इतर शासकिय आस्थापनाबरोबर वेळोवेळी बैठका घेऊन आढावा घेण्यात येतो.

२) मुंबई -पुणे महामार्गावर माहे सप्टेंबर-२०१६ पासून लेन कटींग करणाऱ्या वाहन चालकांना शिस्त लावण्याकरीता विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.

३) राज्यातील रस्ते अपघात कमी करण्याच्या अनुषंगाने जनतेमध्ये जनजागृती करण्याकरीता अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य,मुंबई व इंडियन ऑईल कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पिपल वॉलनेट या संस्थेने हायवे मॅनर्स (Highway Manners) हा रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम राज्यात राबविला जात आहे.

४) वाहतूक नियमांचे उलंघन करणाऱ्या वाहचालकाविरुद्ध प्रभावी कारवाई करण्यासाठी राज्यात ई-चलन प्रकल्प राबविण्यात येत आहे.

५) राष्ट्रीय महामार्गावर वाहन चालकांना आगावू सुचना मिळण्यासाठी थोडक्यात सूचना व चिन्हांचा अधिक वापर करून रोड मार्किंग व साईनेज यामध्ये सुधारणा करण्यात येत आहे.

६) घाट क्षेत्रात दुभाजकावर सिमेंट क्रॅश बॅरिअर बसविण्यात येत आहेत. उपरोक्त उपाययोजने व्यतिरिक्त आवश्यकते नुसार अन्य उपाय योजना देखिल करण्यात येत आहेत.

---

**खांडस (ता.कर्जत, जि.रायगड) येथे ठेकेदाराने मारहाण केल्याने नागरिकांचा झालेला मृत्यू**

(३३) ११५०४ (१३-०९-२०२०). श्री.महेंद्र थोरवे (कर्जत) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खांडस (ता.कर्जत, जि.रायगड) गावातील मंजूर नळपाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन स्वतःच्या मालकीच्या जागेतून टाकण्यास विरोध केल्याने ठेकेदाराने श्री.शिवाजी पाटील यांना दिनांक ४ मे, २०२० रोजी वा त्यासुमारास लाठ्या-काट्याने बेदम मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाला, हे ही खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत चौकशी करून किती आरोपींना अटक करण्यात आली आहे व त्यांच्यावर कोणता गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे व सुरु असलेल्या कार्यवाहीची सद्यस्थिती काय आहे ?

श्री. अनिल देशमुख (११-११-२०२०) : (१) होय, हे खरे आहे.

(२) रायगड जिल्हा कार्यक्षेत्रात नेरळ पोलीस ठाणे ता. कर्जत येथील खांडस गावात घडली असून सदर बाबत नेरळ पोलीस ठाणे गु.रजि. नं. ६२/२०२० भा.द.वि. ३०२, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४ म.पो.३७(१) १३५, भारतीय हत्यार अधिनियम कलम ४, २५, २७ प्रमाणे दिनांक ५/५/२०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून ११ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

(३) गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे.

---

**चंद्रपुर जिल्ह्यात अवैध दारू पुरवठा होत असल्याबाबत**

(३४) ११५९७ (१३-०९-२०२०). श्री.किशोर जोरगेवार (चंद्रपूर) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुर जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या असतानाही जिल्ह्यात अवैध दारू पुरवठा होत असल्याचे माहे मे, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,



- (२) असल्यास, याबाबत चौकशी करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांची समक्ष भेट घेऊन केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदरहू मागणीच्या अनुषंगाने चौकशी करून संबंधित दोषींवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. अनिल देशमुख (११-११-२०२०) :** (१) होय, हे अंशतः खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) चंद्रपूर जिल्ह्यात १एप्रिल २०१५ पासून दारुबंदी घोषित करण्यात आली आहे. तथापि चंद्रपूर जिल्ह्यात लपून छपून दारु विक्री करित असल्याचे गोपनीय माहिती मिळाल्याने तसेच जनतेच्या सहकार्याने अवैध दारु विक्री किंवा ने-आण बाबत माहिती मिळाल्यानंतर सन २०२० मध्ये जुन अखेर पर्यंत खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.

अ. क्र.	कालावधी	एकूण केसेस	अटक आरोपी	मुद्देमाल जप्त (रुपये)	कलम ९३ मदाका	कलम ५६ मुपोका
१	माहे मे २०२०	५८६	३०९	९९५५७८०	१७	---
२	माहे जुन २०२०	६६१	४४७	१९४६७८५०	४१	४
३	वर्ष २०२० जुन अखेर पर्यंत	३११९	२०४५	९०७८७५२०	२२६	९

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे येथील अलाईड हाऊस या इमारतीमधील सदनिकांची विक्री करताना भागीदारांची फसवणूक केल्याबाबत**

**(३५) ११७७१ (१३-०९-२०२०). श्री.संजय गायकवाड (बुलढाणा) :** सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे येथील पानसरे नगर, अरबी मदरशा जवळ, येवलेवाडी येथे अलाईड हाऊस ही इमारत बांधून सदनिका विक्री करताना भागीदारांमध्ये वादविवाद होवून दोन भागीदारांनी अन्य भागीदारांची फसवणूक करणे, कॉसमॉस बँकेत बनावट सहाय्य करून पैसे काढणे, भागीदारांकडून कागदपत्रे हिसकावून घेणे, धमकावणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, इ. बाबतची तक्रार इरफान शेख यांनी कुंभारवाडा पोलीस ठाणे, भिवंडी, (जि.ठाणे) येथे दिनांक ६ ऑगस्ट, २०१३ रोजी वा त्यासुमारास केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, तक्रार दाखल केल्याने पाळत ठेवून विरोधी भागीदारांनी इरफान शेख यांच्यावर लोणावळा येथे दिनांक ८ सप्टेंबर, २०१६ रोजी जीवघेणा हल्ला केला असून त्याबाबतचा गुन्हा लोणावळा पोलीस ठाणे येथे दिनांक ९ सप्टेंबर, २०१६ रोजी दाखल केला आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, त्या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार भागीदारांची फसवणुक, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, बँकेत बनावट सहाय्य करणे, हक्क नसताना बेकायदेशीर सदनिका विकून खरेदीदारांची, शासनाची व भागीदारांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करून फसवणूक झालेल्या भागीदारांचे पैसे परत करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. अनिल देशमुख (०४-११-२०२०) :** (१) होय हे अशंत: खरे आहे.

सदर प्रकरणी पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांच्या कार्यक्षेत्रात तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून विरोधकावर भिवंडी शहर पोलीस ठाण्यात दि.१७.१०.२०१८ रोजी अदखलपात्र गु.र.नं. १३७९/२०१८ कलम ५०४, ५०६ प्रमाणे दाखल केला आहे.

(२) नाही.

(३) व (४) पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांच्या कार्यक्षेत्रात दाखल भिवंडी पोलीस ठाणे येथील गु.र.नं. १३७९/२०१८ मधील तक्रारदार यांना परस्पर न्यायालयातून दाद मागण्याची समज देण्यात आली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**मौजे अंधेरी (ता.अंधेरी, जि.मुंबई उपनगर) येथील जमिनीच्या गैरव्यवहाराबाबत**

**(३६) ११८५४ (१३-०९-२०२०). अॅड.आकाश फुंडकर (खामगांव) :** सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे अंधेरी (ता.अंधेरी, जि.मुंबई उपनगर) येथील सर्व्हे क्रमांक १०५ अ, न.भु.क्र. २ पै. एस.एस. १० गिल्बर्ट हिल क्षेत्र ७६५० चौ.वार (६३९६.३२ चौ.मी.) या मे. बॉम्बे कनस्ट्रक्शन कॉर्पोरेशन कंपनीस प्रदान केलेले जमिनीबाबत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून कारवाई करण्यासंदर्भात लाईफ इन लाईट या संस्थेने जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांना दिनांक १४ ऑगस्ट, २०१७ रोजी वा त्यासुमारास निवेदन सादर केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर कंपनीस उक्त जमिन दिनांक १ ऑगस्ट, १९४३ पासून १७ वर्षांच्या कालावधीसाठी विहित केलेल्या अटी व शर्तीनुसार ठराविक प्रयोजनासाठी शासनाने प्रदान केली होती व सदर भाडेपट्ट्याचा कालावधी दिनांक ३१ जुलै, १९६० रोजी संपुष्टात आला, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने भाडेपट्ट्याचे नुतनीकरण केलेले नसताना तहसीलदार व महसूल विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी कंपनीस बेकायदेशीरपणे जमिनीस कुंपण घालण्यास व भिंत बांधण्यास दिनांक ३ एप्रिल, १९९६ रोजी वा त्यासुमारास परवानगी दिली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, श्री.अल्पेश अजमेरा यांनी मे.बॉम्बे कन्स्ट्रक्शन नावाची नावात साधर्म्य असलेली बनावट कंपनी तयार करून सदर जमिनीच्या भाडेपट्ट्याची मुदत संपल्यानंतर जवळपास ३६ वर्षांनी नुतनीकरणाचा अर्ज सादर केला असता जिल्हाधिकारी यांनी उक्त जागेच्या भाडेपट्ट्याचे बेकायदेशीरपणे दिनांक ३१ डिसेंबर, २०२८ पर्यंत नुतनीकरण केले आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, या प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने या प्रकरणी दोषी अधिकारी व श्री.अल्पेश अजमेरा यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे तसेच बेकायदेशीररित्या जमिनीचा वापर केल्याप्रकरणी संबंधितांकडून दंडासह वसूली करण्याबाबत व सदर जमिन शासनाने तातडीने ताब्यात घेण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. बाळासाहेब थोरात (०२-११-२०२०) :** (१), (२) व (३) मौजे अंधेरी, ता.अंधेरी, जि.मुंबई उपनगर येथील सर्वे नं. १०५अ, न.भू.क्र.२११ पै.,एस.एस.१० गिल्बर्ट हिल क्षेत्र ७६५० चौ.वार. (६३९६.३२ चौ.मी.) या मे. बॉम्बे कन्स्ट्रक्शन कार्पोरेशन कंपनीस प्रदान केलेल्या जमिनीबाबत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासंदर्भात मा.मुख्यमंत्री महोदयांना उद्देशुन लाईफ इन लाईट या संस्थेने लिहिलेले पत्र जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांना दि.१४/०८/२०१७ रोजी प्राप्त झाले होते.

मौजे अंधेरी येथील उक्त नमूद जमीन मे.बॉम्बे कन्स्ट्रक्शन कार्पोरेशन कंपनीस दि.०१/०८/१९४३ पासून १७ वर्षांच्या कालावधीसाठी क्रशर उभारणे, खाणीतून काढलेल्या गोंग खनिजाचा साठा करणे व कामगारांसाठी झोपड्या बांधणे इत्यादी प्रयोजनासाठी ठराविक अटी व शर्तींवर भाडेपट्ट्याने देण्यात आली होती. सदर भाडेपट्ट्याची मुदत दि. ३१/०७/१९६० साली संपुष्टात आली असून, ही मुदत पुढे १५ वर्षांनी वाढवून मिळण्याबाबत संस्थेने विनंती केली होती. तसेच, सदर कंपनीने जमिनीचे अतिक्रमणपासून संरक्षण व्हावे म्हणून जमिनी सभोवार आवार भिंत बांधण्याकरीता त्यांच्या दि.२९/०३/१९९६ च्या पत्रान्वये परवानगी मागितली. त्यानुसार, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांनी दि.०३/०४/१९९६ रोजीच्या पत्रान्वये तात्पुरते तारेचे कुंपण घालण्यास परवानगी दिली होती. तसेच सदर परवानगीव्दारे कंपनीस कोणत्याही प्रकारचा हक्क प्राप्त होणार नाही, असे देखील स्पष्ट करण्यात आले होते.

(४), (५) व (६) श्री.अल्पेश अजमेरा यांच्या अर्जावरून मे.बॉम्बे कन्स्ट्रक्शन कार्पोरेशन कंपनीच्या नावे उक्त भाडेपट्ट्याचे नुतनीकरण दि.३१/१२/२०२८ पर्यंत तत्का. जिल्हाधिकारी यांनी दि.२७/०७/२००४ च्या आदेशान्वये केले आहे. सदर आदेशास तत्कालीन मा.मंत्री (महसूल) यांनी दि.३१/०७/२००७ रोजीच्या अर्धन्यायीक आदेशान्वये मान्यता दिलेली आहे. तदनंतर जिल्हाधिकारी यांच्या दि.२७/०४/२०१२ रोजीच्या आदेशान्वये अनर्जित उत्पन्नाची रक्कम वसूल करून मे.दर्शन डेव्हलपर्स प्रा.लि. यांचेकडे सदर भाडेपट्ट्याचे हस्तांतरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. प्रश्नाधीन जमिनीवर मे.दर्शन डेव्हलपर्स प्रा.लि. करीत असलेल्या बांधकामास जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांनी दि.१६/०१/२०१५ रोजीच्या आदेशान्वये स्थगिती

दिली होती. त्यावर मे.दर्शन डेव्हलपर्स प्रा.लि. यांनी दाखल केलेल्या पुनरिक्षण अर्जावर मा.राज्यमंत्री (महसूल) यांनी सुनावणीअंती दि.२८/०९/२०१६ रोजी आदेश पारित करून पुनरीक्षण अर्ज मंजूर केला. या आदेशाविरोधात मा.उच्च न्यायालयात दाखल याचिकेमध्ये मा.उच्च न्यायालयाने दि.२४/०४/२०१७ रोजीच्या आदेशान्वये निर्देशित केल्याप्रमाणे मा.मंत्री (महसूल) यांनी पुनर्विलोकन प्रकरणी सुनावणी घेऊन दि.३१/०१/२०१९ रोजी आदेश पारित केले असून मा.राज्यमंत्री (महसूल) यांचे दिनांक २८/०९/२०१६ चे आदेश रद्द केले आहेत. तसेच, सदर आदेशान्वये प्रश्नाधिन जमिनीच्या भाडेपट्टा नुतनिकरणाच्या आदेशाबाबत जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांनी चाचणी न्यायालय या नात्याने हितसंबंधीतांना नैसर्गिक न्याय तत्वानुसार संधी देऊन भाडेपट्ट्याबाबत पुरावे प्राप्त करून घेऊन उचित आदेश पारित करावेत असे आदेशित केले आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात वेळोवेळी सुनावणी आयोजित करण्यात आली असून या प्रकरणात दिनांक ०७.०४.२०२० रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. तथापि, कोरोना प्रादुर्भावामुळे सदर सुनावणी होऊ शकलेली नाही. सदर प्रकरण सुनावणीवर प्रलंबित आहे.

**मौजे खरिवली (ता.वाडा, जि.पालघर) येथील शेतकऱ्यांच्या बागेला आग लागल्याबाबत**

(३७) ११९०३ (१३-०९-२०२०). श्री.दौलत दरोडा (शहापूर) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे खरिवली( ता.वाडा, जि.पालघर) येथील शेतकरी विनोद गजानन भोईर यांच्या आंबा, चिकू, काजू, फणस व नारळ अशी विविध फळझाडे असलेल्या बागेला दिनांक १६ मे, २०२० रोजी वा त्यासुमारास आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अज्ञात व्यक्तीने काही झाडे हेतुपुरस्सर तोडून बागेला आग लावल्याबाबत वाडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या घटनेचा तपास करून ख-या गुन्हेगारास पकडण्याच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. अनिल देशमुख (२८-१०-२०२०) : (१) हे खरे आहे.

(२) श्री.विनोद गजानन भोईर यांनी दि.१८.०५.२०२० रोजी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून वाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. क्र.१३८/२०२०, भा.द.वि. कलम ४३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(३) सदर घटनेच्या तपासाच्या अनुषंगाने साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले आहेत. तसेच पंचासमक्ष घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आलेला असून, हात नकाशा, फोटो व जमिनीची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**दापोली (जि.रत्नागिरी) येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या  
बसच्या झालेल्या दुर्घटनेची चौकशी करण्याबाबत**

(३८) १२०५२ (१३-०९-२०२०). श्री.योगेशदादा कदम (दापोली) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दापोली (जि.रत्नागिरी) येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठातील ३१ कर्मचारी हे दिनांक २८ जुलै, २०१८ रोजी वा त्यासुमारास अभ्यास सहलीकरीता महाबळेश्वर येथे जाताना पोलादपूर (जि.रायगड) तालुक्यातील आंबेनळी घाटामध्ये बस दुर्घटना होऊन ३० कर्मचाऱ्यांचा मृत्यु झाला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत सी.बी.आय. मार्फत चौकशी झाली आहे काय वा करण्यात येणार आहे काय,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. अनिल देशमुख (२८-१०-२०२०) : (१) हे खरे आहे.

(२) सदर गुन्ह्याच्या तपासात अपघातग्रस्त बस क्र.एमएच-०८ ई-९०८७ वरील चालक प्रशांत भांबीड याने बस निष्काळजीपणे व हलगर्जीपणे चालवल्याने सदरचा अपघात झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर अपघातात चालक व इतर २९ प्रवाश्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताबाबत पोलादपूर पोलिस स्टेशन गुरनं ०२/२०१९ भा.दं.वि.सं.क.३०४(अ), २७९, ३३७, ३३८ अन्वये दि.०३.०९.२०१९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील आरोपी (चालक) सदर अपघातात मयत झाला असल्याने अबेट फायनल समरी अहवाल मा.न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.

सदर अपघाताच्या तपासात कोणताही घातपाताचा प्रकार निष्पन्न झालेला नाही.तसेच तपासात कोणत्याही गुंतागुंतीच्या क्लीष्ट बाबी दिसून आलेल्या नसल्याने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागमार्फत (सी.बी.आय.) तपास करण्याची आवश्यकता नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**रोजगार हमी योजनेतर्गत विहीर मंजूरीसाठी असणाऱ्या अटी शिथिल करणेबाबत**

(३९) १२०९८ (१६-०९-२०२०). श्री.अशोक पवार (शिरूर), श्री.दिलीप मोहिते-पाटील (खेड आळंदी), श्री.सुनिल टिंगरे (वडगाव शेरी), श्री.चेतन तुपे (हडपसर) : सन्माननीय रोजगार हमी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत शेतकऱ्यांना विहीर मंजूर करण्यासाठी सलग ६० गुंठे क्षेत्र असणे आवश्यक आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पुणे जिल्ह्यातील दुर्गम व डोंगराळ तसेच खातेफोडीमुळे अनेक शेतकऱ्यांना सलग शेतजमीन उपलब्ध होत नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, बागायती क्षेत्र नसल्याचा दाखला लाभार्थ्याला सादर करावा लागत असल्याने दाखला कुणाकडून घ्यायचा याबाबत अधिकारी व शेतकरी यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, रोजगार हमी योजनेतर्गत विहीर मंजूरीसाठी असणाऱ्या काही अटी शिथिल करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. संदीपानराव भुमरे (०९-११-२०२०) :** (१) होय, हे खरे आहे.

(२) हे अशंत: खरे आहे.

(३) नाही, हे खरे नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

### हवेली (जि.पुणे) तालुक्यातील नर्सरी धारकांचे झालेले नुकसान

(४०) १२१२५ (१४-०९-२०२०). श्री.अशोक पवार (शिरूर), श्री.दिलीप मोहिते-पाटील (खेड आळंदी), श्री.सुनिल टिंगरे (वडगाव शेरी), श्री.चेतन तुपे (हडपसर) : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पूर्व हवेली (जि.पुणे) तालुक्यातील ५०० पेक्षा अधिक शेतकरी नर्सरी व्यवसाय करीत असून या नर्सरीमध्ये १० हजारांपेक्षा जास्त मजूर काम करत आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कोरोना व्हायरस या संसर्गामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्गाकडून रोपांची खरेदी होत नसल्याने तसेच दिनांक १६ मे, २०२० रोजी वा त्यासुमारास झालेल्या वादळी पाऊसामुळे पॉलीहाऊसचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, नर्सरी व्यावसायिकांनी बँकांकडून या व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाला एक वर्षासाठी स्थगिती मिळावी तसेच नर्सरी धारकांना मिळालेल्या कर्जावर २५ टक्के वाढवून कर्ज देण्यात यावे व कर्जाचे हप्ते पुढे वाढवून देण्याबाबत नर्सरी धारकांनी मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, नर्सरी धारकांना दिलासा मिळण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. दादाजी भुसे (०४-११-२०२०) :** (१) होय हे खरे आहे.

(२) होय हे खरे आहे.

पूर्व हवेली तालुक्यात दि. ०३ जून, २०२० रोजी अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे ८१ शेतकऱ्यांचे, २५ शेडनेट व ५६ पॉलीहाऊसचे ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेले आहे.

(३) संबंधित नाही..

(४) विभागाशी संबंधित नाही.

(महसूल व वन विभागाच्या अभिप्रायानुसार NDRF/SDRF च्या निकषानुसार पॉलीहाऊसचे नुकसानीसाठी मदत देय होत नाही.)

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**यवतमाळ येथील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये झालेला गैरव्यवहार**

(४१) १२५२३ (१४-०९-२०२०). डॉ.संदीप धुर्वे (अर्णी) : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) यवतमाळ मतदार संघातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामधील उपविभागीय कृषी अधिकारी, यवतमाळ व शेती शाळा समन्वयक यांनी संगनमताने उक्त प्रकल्पात गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मार्गदर्शक सूचनांचे उलंघन करून गैरप्रकार करणे, ग्रामपंचायत कार्यालय योजने संदर्भात फलक न लावणे, बी.बी.एफ (रुंदसरी व वरंबा)चे ट्रेनिंग न घेता त्यानुसार पेरणी केली म्हणून त्यांची देयके घेणे, शेतीशाळा/शेतीदिन, शेतकरी कमी असतांना उपस्थिती जास्त दाखवून शेतकऱ्यांच्या खोट्या सहया घेऊन देयके घेणे, प्रगतशील शेतकऱ्यांना मानधन न देणे, पोखरा योजनेमधून साहित्य खरेदी न करता जुने साहित्य (मोटरपंप, पाईप (पी.व्ही.सी.) दाखवून देयके घेणे अशा प्रकारचा गैरव्यवहार केला असल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्याअनुषंगाने यवतमाळ येथील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये गैरव्यवहार करणाऱ्या संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दादाजी भुसे (२८-१०-२०२०) : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**औसा (जि.लातूर) तालुक्यातील सिंचन विहिरींच्या प्रस्तावास तातडीने मंजूरी देण्याबाबत**

(४२) १२६८९ (१६-०९-२०२०). श्री.अभिमन्यु पवार (औसा) : सन्माननीय रोजगार हमी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औसा (जि.लातूर) तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत प्रत्येक ग्राम पंचायतीने ग्रामसभेत प्राधान्यक्रम निश्चित करून वैयक्तिक सिंचन विहिरी मंजूरीसाठी पंचायत समिती, औसा (जि.लातूर) अंतर्गत सदरहू प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरून विलंब केला जात असल्याचे माहे मार्च, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

- (३) असल्यास, चौकशीत काय निष्पन्न झाले, त्याअनुषंगाने मंजूरीस विलंब करणाऱ्या संबंधित दोषींवर कारवाई करून सदरहू सिंचन विहिरींच्या प्रस्तावास तातडीने मंजूरी देण्याचे अधिकार पंचायत समिती स्तरावर देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. संदीपानराव भुमरे (०२-१२-२०२०) :** (१) नाही. हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

---

**देवगाव (ता.बाभुळगाव, जि.यवतमाळ) येथील शेतक-यांकडून पुरविण्यात आलेले दुध पुरवठ्याचे देयक देण्याबाबत**

**(४३) १२८३१ (१५-०९-२०२०).** डॉ.अशोक उईके (राळेगाव) : सन्माननीय दुग्धविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) देवगाव (ता.बाभुळगाव, जि.यवतमाळ) येथील शेतकरी गट आणि समृद्धी दुध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित यांचेकडून शासकीय दुग्धालयास करण्यात आलेल्या नियमित दुध पुरवठाचे देयक देण्यात आले नसल्याचे दिनांक १४ मे, २०२० रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, समृद्धी दुध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित यांनी दिलेल्या निवेदनावरून कोरोनामुळे लॉकडाऊन काळातही संस्थेकडून शासकीय दुग्धालयास नियमित दुध पुरवठा करण्यात येवूनही शेतक-यांना लागणारा पशुखादय, चारा ,मजुर इत्यादी खर्च होवूनही दुध पुरवठ्यांचे देयक मिळाले नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी करून शेतक-यांकडून पुरविण्यात आलेले दुध पुरवठ्याचे देयक देण्याबाबत तसेच दुर्लक्ष करणा-या संबंधित अधिकारी यांच्याविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. सुनिल केदार (०६-११-२०२०) :** (१), (२) व (३) दि.०७/०७/२०२० रोजी शासकीय दूध योजना, यवतमाळ येथे अनुदान प्राप्त झाल्यावर सदर संस्थांना व इतर सर्व संस्थांना दूध देयकाची अदायगी करण्यात आलेली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.



**श्रीगोंदा (जि.अहमदनगर) तालुक्यातील शेतकऱ्यांना शेततळ्यांचे अनुदान देण्याबाबत**

(४४) १३०६४ (१२-०८-२०२०). श्री.बबनराव पाचपुते (श्रीगोंदा), श्री.सुभाष देशमुख (सोलापूर दक्षिण) : सन्माननीय रोजगार हमी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) श्रीगोंदा (जि.अहमदनगर) तालुक्यासाठी मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत प्राप्त झालेला सुमारे १ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी परत गेला असल्याचे माहे मे, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सन २०१४-२०१५ या वर्षामध्ये कृषी विभागामार्फत परवानगी घेऊन केलेल्या शेततळ्यांसाठी अद्यापपर्यंत अनुदान प्राप्त झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबतची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय निष्पन्न झाले, सदरहू योजनेचा निधी परत जाण्याची कारणे काय आहेत,

(४) असल्यास, शेतकऱ्यांना शेततळ्यांचे अनुदान तातडीने देणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संदीपानराव भुमरे (१०-११-२०२०) : (१) होय, हे अंशतः खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**औरंगाबाद जिल्ह्यातील रस्ते अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याबाबत**

(४५) १३१२१ (१३-०९-२०२०). श्री.प्रदीप जैस्वाल (औरंगाबाद मध्य) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद जिल्ह्यात मागील वर्षभरात ४७१ रस्ते अपघात झाले असून सुमारे ५९३ लोकांना आपला जीव गमवावा लागला असून या अपघातात गंभीर जखमींची संख्या अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीत काय आढळून आले आहे व त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील रस्ते अपघात रोखण्यासाठी कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. अनिल देशमुख (२८-१०-२०२०) : (१) औरंगाबाद जिल्ह्यात सन २०१९ मध्ये एकूण १११८ अपघात झाले असून त्यामध्ये एकूण ५२३ लोकांचा मृत्यू झाला आहे. सदर अपघातात एकूण ६४० लोक गंभीर जखमी झाले असून १७७ लोक किरकोळ जखमी झालेले आहेत.

(२) अतिवेगाने वाहने चालविणे, चालकाचा निष्काळजीपणा, बेदरकापणे वाहने चालविणे, मद्यपान करून वाहन चालविणे इ. अपघाताची प्रमुख कारणे आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील अपघात रोखण्यासाठी खालील प्रमाणे उपाययोजना करण्यात येत आहेत.

१) औरंगाबाद शहर कार्यक्षेत्रांतर्गत नियमित वाहतुकीचे नियमन करून दोषीविरुद्ध खटले दाखल करण्यात येतात.

२) सुरक्षित वाहतूकीबाबत शाळा, कॉलेजमध्ये प्रबोधन करण्यात येते.

३) वाहन चालकांसाठी सेफड्राईव्ह हे मोबाईल ॲप तयार करण्यात आले आहे.

४) वारंवार अपघात होणाऱ्या एकूण ३४ ब्लॉक स्पॉट निश्चित करण्यात आले असून त्याबाबतची चालकाला ५०० मीटर आधी ऑनलाईन सूचना दिली जाते.

५) औरंगाबाद ग्रामीण जिल्हा कार्यक्षेत्रांतर्गत अपघात नियंत्रण करण्याच्या दृष्टीने गंभीर अपघात घडलेल्या ठिकाणी पोलिस, परिवहन, व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी भेट देऊन अपघाताच्या कारणांचे विश्लेषण करतात.

६) तसेच पुन्हा त्या ठिकाणी अपघात होऊ नये याकरीता जिल्हाधिकारी यांच्याकडे करावयाच्या उपाययोजनाबाबत अहवाल पाठविला जातो.

७) रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. त्यामध्ये सहकारी साखर कारखाने, ढाबे, टोल नाके याठिकाणी ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडी व इतर वाहन चालक, दुचाकी चालक यांचे प्रबोधन करून जनजागृती करण्यात येत आहे.

८) चालकांची नेत्रतपासणी करण्यात येत आहे.

९) तसेच वाहनावर रेडियम लावण्यात येत आहे.

उपरोक्त उपाययोजना व्यतिरिक्त आवश्यकतेनुसार अन्य उपाययोजना देखिल करण्यात येत आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

### हिंगोली शहरात वाहतुक शाखेतर्फे वाहन धारकांना विनाकारण मारहाण केल्याबाबत

(४६) १३४६३ (१३-०९-२०२०). श्री.तान्हाजी मुटकुळे (हिंगोली) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) हिंगोली शहरात कोविड-१९ च्या कालावधीत पोलिस विभागाच्या वाहतुक शाखेतर्फे संचारबंदी शिथिल असलेल्या कालावधीत शहरातील चारचाकी व दुचाकी वाहने तपासताना वाहन धारकांना विनाकारण मारहाण करणे, वाहने जप्त करणे इत्यादी प्रकार घडल्याचे माहे मार्च ते जून, २०२० या कालावधीत निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर बाब स्थानिक लोकप्रतिनिधीनी जिल्हाधिकारी हिंगोली व पोलिस अधीक्षक हिंगोली यांच्या निदर्शनास आणली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत चौकशी करून सदर प्रकरणी संबंधित दोषींवर शासनाने कोणती कारवाई केली वा करत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. अनिल देशमुख (२८-१०-२०२०) :** (१) हे खरे नाही.

(२) हे खरे आहे.

(३) देशात व राज्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला असल्याने त्यास प्रतिबंध घालण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतूदी व साथ रोग प्रतिबंध कायदा १८५७ प्रमाणे तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात लागू असलेल्या फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार विना कारण फिरणाऱ्या वाहनचालकावर खात्री करूनच कारवाई करण्यात आली आहे.

लोकप्रतिनिधी यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने ग्रामीण भागातील आजारी व्यक्ती, महिला, बालके आरोग्य तपासणीसाठी शहरात आल्यावर योग्य ती चौकशी केल्यानंतर त्यांना वगळूनच इतर वाहनचालकांवर योग्य ती कारवाई करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**अमरावती जिल्ह्यामधील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत  
लाभार्थी शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान देण्याबाबत**

**(४७) १३६८९ (१७-०७-२०२०).** श्री.बळवंत वानखडे (दर्यापूर) : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अमरावती जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) सन २०१८ पासून राबविली जात असून या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांनी विविध योजनांचा लाभ घेऊन अनुदान तत्वावर साहित्या खरेदी केले असल्याने मागील सहा महिन्यांपासून सुमारे ९१९ लाभार्थी शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत अनुदान मिळाले नसल्याचे माहे मे, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू प्रकल्पांतर्गत लाभ घेतलेल्या ९१९ लाभार्थी शेतकऱ्यांचे सुमारे १ कोटी ६२ लक्ष रुपये मागील ६ महिन्यांपासून प्रलंबित असताना ग्राम कृषी संजीवनी समितीच्या खात्यावर २५ हजार रुपये, टेबल,खुर्ची व कपाट इत्यादी साहित्य खरेदी करण्यास पोकरा समितीने सुचविले असून अगोदरच हे साहित्य ग्रामपंचायतीत उपलब्ध असतानाही निव्वळ पैशाचा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, अमरावती जिल्ह्यातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. दादाजी भुसे (२८-१०-२०२०) :** (१) होय.

(२) नाही.

सदर प्रकल्पांतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचे प्रलंबित अर्जाकरिता अर्थसहाय्य देण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे तसेच, ग्राम कृषि संजीवनी समितीच्या खात्यावरील रकमेचा अपव्यय झालेला नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**यावल येथे म.ग्रा.रो.ह.यो. मधील कामात वनक्षेत्रपाल यांनी रोपवाटिकेत केलेला गैरव्यवहार**

(४८) १३७०३ (१६-०९-२०२०). श्री.शिरीष चौधरी (रावेर) : सन्माननीय रोजगार हमी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) यावल उपवनसंरक्षक विभागअंतर्गत यावल रोपवाटिकेत म.ग्रा.रो.ह.यो. मध्ये मोठ्या प्रमाणात अपहार व गैरव्यवहार झाल्याची लेखी तक्रार विभागाकडे दिनांक २२ जुलै, २०१९ रोजी वा त्यासुमारास केल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, रोपवाटिकेसाठी लागणाऱ्या साहित्यात जास्त दर आकारण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्याअनुषंगाने यावल रोपवाटिकेत गैरव्यवहार करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संदीपानराव भुमरे (०९-११-२०२०) : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) सदर तक्रारीच्या अनुषंगाने सहाय्यक लेखाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालानुसार संबंधितांविरुद्ध विभागीय चौकशीची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**लोभीका महेश भोयर हिच्या मृत्युची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याबाबत**

(४९) १३८२४ (१३-०९-२०२०). श्री.सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) लोभीका महेश भोयर हिच्या संशयास्पद मृत्युची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याबाबत लेखी निवेदन विधानसभा सदस्य बल्लारपूर यांनी पोलिस अधीक्षक, चंद्रपूर यांना दिनांक २२ जून, २०२० रोजी वा त्यासुमारास दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त निवेदनाच्या अनुषंगाने या प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. अनिल देशमुख (०२-११-२०२०) :** (१) होय, हे खरे आहे.

(२) सदर प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून मौजा कसरगाव पोलीस स्टेशन पाथरी येथे अपराध क्रमांक १००/ २०२० कलम ४९८ (अ), ३०४ (ब), ३०६, २०१, ३४ भादवि. प्रमाणे दिनांक ०६.०६.२०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील पाच ही आरोपीतांना मा.न्यायालयाने अंतरीम जामीन मंजूर केलेला आहे. सदरस्थितीत सदर गुन्ह्याचा पोलीस तपास चालू आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राजापूर (जि.रत्नागिरी) तालुक्यातील जैतापकर कॉलनी व मालवण (जि. सिंधुदूर्ग)  
तालुक्यातील विरण येथे अवैध जुगाराचे अड्डे सुरु असल्याबाबत**

(५०) १४१९३ (१३-०९-२०२०). श्री.मोहन मते (नागपूर दक्षिण) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर (जि.रत्नागिरी) तालुक्यातील जैतापकर कॉलनी व मालवण (जि.सिंधुदूर्ग) तालुक्यातील विरण येथे अवैध जुगाराचे अड्डे सुरु असल्याची बाब दिनांक १६ जुलै, २०२० रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू अड्ड्यांवर जुगार खेळण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमुळे रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या दोन्ही जिल्ह्यांत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाकडून चौकशी करण्यात आली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार अवैध जुगार अड्डे चालविणाऱ्या संबंधितांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. अनिल देशमुख (२६-११-२०२०) :** (१) हे खरे नाही.

(२) जैतापकर कॉलनी तसेच विरण येथे अवैध जुगार अड्डे सुरु नसल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झालेली नाही.

(३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**विधान भवन :**

**मुंबई.**

**राजेन्द्र भागवत**

**सचिव,**

**महाराष्ट्र विधानसभा.**